

परिवीक्षाधीन अधिकारी

सेवेतून कमी करण्यासंबंधीच्या सूचना.

महाराष्ट्र शासन,

सामान्य प्रशासन विभाग,

परिपत्रकक्रमांक : पीएससी-१०८०/१११८/सीएन-८२/८०/आठ,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : ७ मार्च, १९८३.

वाचा : शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक-एसआरव्ही-  
१३६९/डी, दिनांक १५ मार्च, १९६९.

परिपत्रक :

प्रशासकीय पुनर्रचना समितीच्या शिफारशीला अनुसरून शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक-एसआरव्ही-१३६९/डी, दिनांक १५ मार्च, १९६९ मधील परिच्छेद २ अन्वये अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत की, परिवीक्षावधीची मुदत एका वर्षापेक्षा जास्त कालावधीकरीता वाढवू नये आणि हो वाढीव मुदत संपल्यानंतर एकतर परिवीक्षावधि समाप्त करावा अथवा परिवीक्षाधीन अधिका-याला सेवेतून कमी करावे.

२. शासन पुढे असाही आदेश देत आहे की, परिवीक्षा कालावधीवर नियुक्त करण्यात येणा-या अधिका-याच्या नेमणूकीच्या आदेशात असा स्पष्ट उल्लेख करावा की, जर परिवीक्षाधीन अधिका-याने कामाचा अपेक्षित दर्जा प्राप्त न केल्यास आणि/किंवा विहित विभागीय परीक्षा, जर काही असल्यास, परिवीक्षावधिमध्ये उत्तीर्ण न केल्यास, आणि अशात-हेने, त्याचे काम किंवा वर्तणूक अयोग्य अथवा अननुसंग आढळल्यास, तो सेवेतून कमी करण्यास पात्र ठरेल.

३. सर्व मंत्रालयीन विभागांना विनंती करण्यात येते की, परिवीक्षाधीन अधिका-याच्या नेमणूकीच्या आदेशात वर नमूद केलेल्या तरतुदीचा न चुकता समावेश करावा.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सही/-

[ व. अं. कोटेश्वर ],

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

सर्व मंत्रालयीन विभाग.